

November 13, 2021

To,

The Corporate Relationship Manager Department of Corporate Services BSE Ltd. P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400001

Ref: Scrip Code - 508918

Dear Sir,

Sub: Newspaper Publication-Unaudited Financial Results for the quarter ended 30.09.2021

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the Newspaper Publications for the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2021 which were considered, approved and took on record by the Board at their meeting held on November 12, 2021 and published in the Newspapers viz. Free Press Journal and Navshakti on November 13, 2021.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Ironwood Education Limited

(Formerly known as Greycells Education Ltd)

Dharmesh Parekh

Company Secretary

Encl: as above



Regd. Office: E-4, M.I.D.C., Tarapur, Dist-Palghar, Maharashtra - 401506 CIN NO: L24114MH1992PLC067309

Extract of Unaudited Financial Results for the

	quarter /six month end	ded 30th Se	ptember 2	(Amo	unt In Lakhs
		Quarter Ended	6 Moths Ended	Quarter Ended	Year Ended
Sr.	Particulars	30-09-2021	30.09.2021	30-09-2020	31.03.2021
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	253.83	417.21	428.73	1,195.75
2	Net Profit / (Loss) for the period (before tax				
	Exceptional and / or Extraordinary items)	(40.06)	(117.29)	53.97	(45.09)
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and / or Extraordinary items)	(40.06)	(117.29)	53.97	(45.09)
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and / or Extraordinary items)	(36.53)	(111.10)	62.34	(40.50)
5	Total Comprehensive income for the period				
	(comprising profit /(Loss) for the period (after				
	tax and other comprehensive income (after tax)	(35.70)	(109.46)	57.13	(37.24)
6	Paid-up equity share capital				
	(face value of Rs. 10/- each)	600.00	600.00	600.00	600.00
7	Earnings per share (EPS) (not annualised)				
	(a) Basic (in Rs.)	(0.61)	(1.85)	1.04	(0.68
	(b) Diluted (in Rs.)	(0.61)	(1.85)	1.04	(0.68

- The above results have been reviewed and recommended by the Audit Committee in its meeting held on
- November 12, 2021 and approved by the Board of Directors at its meeting held on November 12, 2021. The above is an extract of the detailsed format of the Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format Quarterly Financial Results are available on the Stock Exchange webside. (www.bseindia.com and the Company webside (www.daikaffil.com)

For and on behalf of the Board

Place: Mumbai Date : 12.11.2021 Director

Mid India Industries Limited

CIN: L17124MP1991PLC006324

Regd. Office: Textile Mill Area, Station Road, Mandsaur-458 001 (M.P.) Corporate Office: 405, Princess Centre, 6/3, New Palasia, Indore-452 001 (M.P.) Phone: 0731-2543402, 2433231, Email:csmidindia@gmail.com, www.midindiaindustries.com

Extract of Un-audited Financial Results for Quarter / Half Year Ended 30th September, 2021 See regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations 2015 ₹ in Lakhs (Except Earnings Per Share)

Particulars	Quarter Ended 30.09.2021 (Unaudited)	Corresponding 3 Months in Previous Year 30.09.2020 (Unaudited)	Year to Date 30.09.2021 (Unaudited)
Total Income / Revenue From Operations	143.68	6.72	340.18
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	-3.27	-5.14	-3.74
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	-3.19	-4.99	-3.56
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	-3.19	-4.99	-3.56
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-3.19	-4.99	-3.56
Paid-up Equity Share Capital	1630	1630	1630
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	0.00	0.00	0.00
Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) Basic Diluted	-0.02 -0.02	-0.03 -0.03	-0.02 -0.02
Note: The above is an extract of the detailed format of	Un-audited Q	uarterly Financial Resul	ts for the Quarter

ended 30th September, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the exchange i.e. www.bseindia.com and on website of company i.e. www.midindiaindustries.com.

> For Mid India Industries Limited Sanjay Singh (Managing Director

Date: 11.11.2021

DIN: 01548011

TAVERNIER RESOURCES LIMITED "Registered office: Unit-1, Plot No. 42, Deonar Ancillary Industrial Estate,

Near Maneesh Pharma, Deonar, Mumbai - 400043" CIN: L51909MH1994PLC193901 Extract of Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2021 (Rs. in lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.09.2021	Half Year ended 30.09.2021	Quarter ended 30.09.2020
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations (Net)	69.92	219.55	48.65
2	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	19.40	27.87	(10.84)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional / extraordinary items)	19.40	27.87	(10.84)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional / extraordinary items)	19.40	27.87	(10.84)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit and Other Comprehensive Income for the period)	-	-	-
6	Equity Share Capital	597.90	597.90	597.90
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-
8	Basic and Diluted Earnings per equity share (in Rs.) *	0.32	0.47	(0.18)

* Figures for Quarter ended are not annualised Notes:

- I. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website at www.tavernier.com
- 2. The above results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board at their respective meeting held on 12th November, 2021.

Date: 12th November, 2021

For Tavernier Resources Limited

Sudhir Naheta

Managing Director

IRONWOOD EDUCATION LIMITED (Formerly known as GREYCELLS EDUCATION LIMITED)

Regd. Office: 402, 4th Floor, Avionne Sea View Pre Co-op Society Ltd., S.V. Road, Vile Parle - West, Mumbai - 400 056 CIN NO: L65910MH1983PLC030838 Website: www.greycellsltd.com

Email ID:companysecretary@greycellsltd.com Contact No.022-62390009

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021

		₹.ln la	khs, except s	share and pe	r share data	, unless othe	rwise stated		
			Quarter End	led	Half Yea	Half Year Ended			
Sr.	5	30th Sept,	30th June,	30th Sept,	30th Sept,		31st March,		
No.	Particulars	2021	2021	2020	2021	2020	2021		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Revenue from operations	18.57	84.91	9.91	103.47	125.31	263.07		
2	Profit/(loss) before share of profit/(loss) of joint								
	ventures, exceptional item and tax	(90.31)	(11.64)	(93.56)	(101.98)	(112.49)	(198.26)		
3	Profit/(Loss) before share of profit/loss of joint								
	ventures and tax	(90.31)	(11.64)	(93.56)	(101.98)	(112.49)	(198.26)		
4	Net Profit / (Loss) for the period	(92.16)	(13.99)	(96.47)	(106.17)	(115.42)	(201.91)		
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period	(91.15)	(13.46)	(102.23)	(104.63)	(121.96)	(199.72)		
6	Paid-up Equity Capital								
	(Face Value of Rs.10/- per share)	790.77	790.77	790.77	790.77	790.77	790.77		
7	Reserve Excluding Revaluation Reserve	-	-	-	707.24	886.56	813.63		
8	Earning Per Share (of Rs.10/- each) (not annualized)								
	(1) Basic	(1.17)	(0.18)	(1.22)	(1.34)	(1.46)	(2.55)		
	(2) Diluted	(1.17)	(0.18)	(1.22)	(1.34)	(1.46)	(2.55)		

Rev Profi Profi

Total

The above financial results were reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at its meetir held on 12th November, 2021. The statuory auditors have carried out the limited review of the results.

These financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules 2015, (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act. 2013. The date of transition to Ind AS is 1st April, 2016. These results have bee prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 reac with SEBI circular dated 5th July, 2016.

Brief of Standalone Financial Results for the quarter ended 30th September, 2021

	Q	uarter Ende	d	Half Year	Year Ended	
Particulars	30th Sept, 2021	30th June, 2021	30th Sept, 2020	30th Sept, 2021	30th Sept, 2020	31st March, 2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
venue from Operations	4.22	17.34	2.81	21.56	51.03	83.17
fit/(Loss) before tax	(52.70)	(18.52)	(39.15)	(71.21)	(63.40)	(127.84)
fit/(Loss) after tax	(52.43)	(18.25)	(39.16)	(70.67)	(63.43)	(131.17)
al Comprehensive Income/(Loss)	(52.67)	(18.49)	(38.97)	(71.15)	(63.05)	(120.55)
ha abaya ia an autro et aftha datailad farmat aftha atanda	lana and san	anlidated Fine	naial Dagult f	autha accartan	and halfwaa	anded 20th

The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Result for the quarter and half year ended 30th September, 2021 filed with the Stock Exchange under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The Full format of the standalone and consolidated Financial Result for the quarter and half yeaar ended 30th Septembe $2021\,are\,available\,on\,the\,website\,of\,the\,company\,www.greycellsltd.com\,and\,on\,the\,stock\,exchange\,website\,www.bseindia.com.$

For and on behalf of the Board

Place: Mumbai Bela Desa Date: 12th November, 2021 Director - DIN: 00917442

MAHASHREE TRADING LIMITED

Regd. Off.: Unit- B/21, Ground Floor Raj Industrial Complex, Raj Industrial Complex Premises Co. op. Soc. Ltd., Military Road, Marol Andheri (East), Mumbai: 400059

CIN: L51900MH1984PLC034918

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year ended 30 September, 2021 (Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015)

		(Quarter Ended		Half yea	r ended	Year Ended
Sr. No.	PARTICULARS	September 30, 2021 Unaudited	June 30, 2021 Unaudited	September 30, 2020 Unaudited	September 30, 2021 Unaudited	September 30, 2020 Unaudited	March 31, 2021 (Audited)
1.	Total Income from Operations	2360.25	154.30	38.98	2514.55	605.93	10073.72
2.	Profit /(Loss) before tax	(705.66)	(64.45)	(316.34)	(770.11)	(27928.95)	(31190.76)
3.	Net Profit/(Loss) after tax	(705.66)	(64.45)	(316.34)	(770.11)	(27928.95)	(31190.76)
4.	Total Comprehensive Income	(705.66)	(64.45)	(316.34)	(770.11)	(27928.95)	(31190.76)
5. 6.	Paid -up equity share capital (Face Value of Rs. 10/- each) Earnings per Share in Rupees (of Rs. 10/- each (not annualised)	4000.00	4000.00	4000.00	4000.00	4000.00	4000.00
	a) Basic b) Diluted	(1.76) (1.76)	(0.16) (0.16)	(0.79) (0.79)	(1.93) (1.93)	(69.82) (69.82)	(77.98) (77.98)
Not	es: The shave results were reviewed by th	a Audit Committ	oo and annrovo	d by the Board	of Directors at t	hair Daard Mar	oting hold on

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Board N November 12, 2021 and have been subjected to a "Limited Review" by the statutory auditor.

- During the quarter, the Company's operations were affected due to various external factors. The Company continues to remain under restrictions on presence of manpower and also circumstances emerging as a result of uncertain developments. However, the Company has adequate liquidity to support its operations. The management continues to closely monitor the implications on its oprations. The man is also in the process of to explore new activities in the business. In view of the above, the management has prepared this financial result or the assumption of a going concern.
- In the absence of sufficient information, the Company is unable to determine the fair value of its investment in equity shares of Summervi Trading & Agencies Pyt. Ltd. (STAPL) as at September 30, 2021 having cost of Rs 20 thousands, which was full impaired in the financial year 2018-19. Since the book value of STAPL as per its audited standalone financial statements for the year 2019-20 is in negative, in view of the management, there is not likely to be any material impact on the financials of the Company.

Date: 12.11.2021

(Rajesh Jagdish Malpani) Director (DIN: 00772914)

BASANT AGRO TECH (I) LTD.

REGD. OFFICE: - Plot No., 13/2 Kaulkhed, Near S.T. Workshop, Akola - 444 001

CIN: L24120MH1990PLC058560

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER, 2021

Particulars		Quarter Ende	d	Half Yea	Year Ended	
	30.09.2021	30.09.2020	30.06.2021	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from operations	7694.69	6711.5	14981.92	22676.61	18484.05	32314.45
Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	241.45	110.66	561.77	803.22	445.08	947.07
Net Profit / (loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	241.45	110.66	561.77	803.22	445.08	947.07
Net Profit / (loss) for the period after Tax , Exceptional and/or Extraordinary items	212.99	101.66	516.25	729.24	415.08	878.53
Total Comprehensive income for the period (Comprising Profit / loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)	212.99	101.66	516.28	729.24	415.08	878.35
Equity Share Capital	906.28	906.28	906.28	906.28	906.28	906.28
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						12578.26
Earnings per Share (of Rs. 1/- each)						
Basic	0.24	0.11	0.57	0.80	0.46	0.97
Diluted	0.24	0.11	0.57	0.80	0.46	0.97

Notes: The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results of quarter and half year ended 30th September, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Uaudited Financial Results of quarter and half year ended 30th September, 2021 are available on the websites of the Stock Exchanges www.bseindian.com and on the Company's website

9/11/2021

Shashikant Bhartia Chairman & Managing Director

SOLID STONE COMPANY LIMITED

Regd. Office: 1501, Maker Chambers V. Nariman Point, Mumbai - 400 021 CIN: L26960MH1990PLC056449 Website: www.solid-stone.com Extract of Unaudited Financial Results for the Quarter and

	Nine Mor	iths ended	31st Dece	mber, 201	8	Rs. in lakhs	(except EPS)
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended 31.12.2018 (Unaudited)		Quarter Ended 31.12.2017 (Unaudited)	Ended	Nine Month Ended 31.12.2017 (Unaudited)	Year Ended 31.03.2018 (Audited)
1	Total Revenue from operations (Net)	1,141.44	1,138.07	1,161.51	3,191.60	4,918.33	6,144.61
2	Net Profit for the period (Before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary Items)	34.19	13.27	15.88	59.22	80.08	101.41
3	Net Profit for the period Before Tax (After						
	Exceptional and/or Extraordinary Items)	34.19	13.27	15.88	59.32	80.08	101.41
4	Net Profit for the period After Tax (After						
	Exceptional and/or Extraordinary Items)	24.52	5.48	10.39	37.91	52.54	58.91
5	Total Comprehensive Income for the						
	period [Comprising Profit / (loss) for the						
	period (after tax) and other Comprehensive						
	Income (after tax)]	24.50	5.47	10.77	37.87	53.69	58.87
6	Paid-up equity share capital	500.00			500.00	500.00	500.00
_	(face value of Rs. 10/-)	538.00	538.00	538.00	538.00	538.00	538.00
7	Reserves (excluding Revaluation Reserves)						
	as shown in the Audited Balance Sheet						4 400 40
	of the previous year	-	-	-	-	-	1,493.13
8	Basic and Diluted Earnings Per Share						4.00
	(EPS) (Not Annualised)	0.46	0.10	0.20	0.70	1.00	1.09

. The above results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on 12.02.2019

The above is extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing & Other Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange Website www.bseindia.com and Company's website www.solid-stone.com

For Solid Stone Company Limited Mr. Milan B. Khakhar

Place : Mumbai Date: 12.02.2019

Chairman and Managing Director DIN: 00394065

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION COMMERCIAL **EXECUTION APPLICATION NO. 9 OF 2021**

ARBITRATION REFERENCE NO. 1001 OF 2018

1. SIYONA REALITIES PRIVATE LIMITED COMPANY, a Company registered under the Companies Act, having its registered office at D/2, I.R.E. Building. Chakala, Andheri (East), Mumbai-400 093.

.APPLICANT (Award Holder

1. JET BUILD DEVELOPERS. Thakur Niwas, Room No. 2,

Versus

Having Office at Bharucha Road, Near Dahisar, Station, Dahisar (East), Mumbai-400 068.

2. BHARAT MANEKLAL PAREKH Partner of Jet Build Developers, Having office at Thakur Niwas, Room No. 2, Bharucha Road, Near Dahisar Station, Dahisar (East), Mumbai-400 068. 3. DINESHBHAI J. JADHAV

Partner of Jet Build Developers Having office at Thakur Niwas, Room No. 2, Bharucha Road, Near Dahisar Station, ..RESPONDENTS Dahisar (East), Mumbai-400 068.

Notice Under Rule 581 of Bombay High Court. (Original Side) Rules, 1980 to all concerned persons having claims over attached

WHEREAS in pursuance of a Warrant of Sale of immovable property dated the **04th day of October, 2021,** the Sheriff has been directed to sell by public auction at the instance of the Applicant/Award Holder abovenamed; immovable property viz. Flat No. 1901. admeasuring 431 sq. ft. area, 19th Floor in the building known as Aditya Plaza being constructed on plot of land admeasuring 2917.50 sq. mtrs., being Survey No. 284, C.T.S. Nos. 751/1 to

751/188 lying and being at Revenue village, Malad (South), Taluka Borivali, Mumbai, Notice is hereby given to all persons having rights in or charges claims on the abovenamed property (other than claims involving and objection to the attachment or seeking the removal of the same) that they should on or before the 22nd day of December, 2021, lodge in this office an affidavit verified by oath or Solemn affirmation of such

Dated this 29th day of October, 2021

rights, claims or charges.

Sd/-(S. T. Kapse) Commissioner for Taking Accounts High Court, Bombay Room No. 505, 506, 511, 5th Floor, Wockhardt Building No. 5, G. T. Hospital Compound, Opp. L. T. Marg Police Station

Note: You are hereby informed that the free Legal Services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees, as per eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free Legal Services, you may contact any of the above Legal Services Authorities/Committees.

Advocate for Applicants

Bombay-400 001



ARM - II BRANCH, MUMBAI Mumbai-400 001, Maharashtra. ★ Telephone No.: (022) 22651128 / 29 SALE NOTICE

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 NOTICE is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the Symbolic possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is". "As is what is" basis on 30.11.202 for recovery of ₹ 10,45,44,322.90 (as on 01.06.2021 plus further interest and charges thereon) due to the ARM II Branch of **Canara Bank** from **M/s. S. K. Textiles** at Gala No. B5 & B6 House No .1159, Khambha Road, Mithpada, Kedia Compound Shelar Bhiwandi, Mumbai 421 302, represented by its Directors / Guarantors (1) Mr. Sunil Kukreja (2) Mr. Bhagirath Bhagwanram Brijania (3) Mr. Balakrishna Bhoir :

Sr. No.	Description of the Property	Reserve Price (in₹)	Earnest Money Deposit (in₹)
1.	Factory Land & Building bearing Sy. No. 23/5, 26/2, 28/3/2 alongwith Ground Floor Gala No. B1 & B2, H. No. 1159 situated at Kambha Road, Mithpada Kedia Compound, Village: Shelar, Taluka: Bhiwandi, District: Thane-421 302 adm. Plot area of 400 sq. Yard or 344.44 sq. mtr. in the name of Mr. Anii Radhakrishna Kukreja along with Hypothecated Plant and Machinery available therein.	3,36,10,000/-	33,61,000/-
	Flat No. 204, 2 nd Flr., Bldg. No. D in Shiv Shakti Heights, Nr. Jain Mandir, Charnipada Rd., Behind old Anjur Phata, Octroi Naka, Land bearing S. No. 110, Hissa No. 15 Vill. Rahnal, Tal. Bhiwandi, Dist. Thane-421 302, in the name of Mr. Sunil Radhakishin Kukreja.	23,17,000/-	2,31,700/-
3.	Flat No. 302, 3 nd floor, Vardhman CHS., Municipal H. No. 711, situated on Mandai Road, Opp. Life Line Hospital, Village: Gauri Pada, Thane Rd., Nr. Payal Cinema, Bhiwandi, Thane-421 302 in the name of Mr. Sunil Radhakrishin Kukreja.	26,58,000/-	2,65,800/-
4.	Gala No. 26, Ground floor in Haji Ebrahim Patel Complex, Kudus, Bhiwnadi Road, Near Canara Bank, Tal. Wada Dist. Palghar in the name of Mr. Balakrishna Bhoir .		87,200/-
5.	Flat No. G 1, Ground floor, Som Shivam-5 & 6, within Mansarovar Complex situated Opp. Mansarovar Shopping Mall, Nr. Varal Devi Lake, Building No. B, Type 8, Vill. Fene, Tal. Bhiwandi, Dhamankar Naka, Bhiwandi, Thane in the name of Mr. Bhagirath Brijania.	12,54,000/-	1,25,400/-

The Earnest Money Deposit shall be deposited on or before 29.11.2021 upto 5.00 p. m. Details of FMD and other documents to be submitted to service provider on or before 29.11.2021 upto 5.00 p. m. Date up to which documents can be deposited with Bank is

Date of inspection of properties on 25.11.2021 with prior appointment with Authorised Office For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Pradeep Padmai Chief Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No. : (022) 22651128 / 29 / Mob. No. 7639236670) or Mr. Sanjit Kumar, Officer (Mob. No. 8797860296) e-mail id cb6289@canarabank.com during office hours on any working day or the service provide M/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building, Building No. 301, Gurgaon, Harvana-122 015 (Contact No. +911244302020 / 21 / 22 / 23 / 24

Authorised Office Place : Mumbai Canara Bank, ARM-II BRANCH

support@bankeauctions.com: hareesh.gowda@c1india.com.

Place: Indore

Date: 12th November, 2021

BIOFIL CHEMICALS AND PHARMACEUTICALS LIMITED

CIN: L24233MP1985PLC002709 Regd. Office: 11/12, Sector-E, Sanwer Road Industrial Area, Indore-452015 (M.P.)

Tel.: 0731-2426718,2723016-17 | Email: bcplcompliance@gmail.com | Website: www.biofilgroup.net

EXTRACE OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER/HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2021 {Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015} Amount In Lakhs (Except Earnings per share)

		Quarter	Corresponding	Year
Sr.	Particulars	ended	3 Months in Previous Year	to date
No.	Tarticulars	30-09-2021	30-09-2020	30-09- 2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income / Revenue From Operations	1376.90	1616.45	1915.83
2	Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	29.05	92.71	53.14
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	29.05	92.71	53.14
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and or Extraordinary items)	21.26	92.71	38.65
5	Total Comprehensive Income for the period {Comprising Profit for the period	21.26	92.71	38.65
	after Tax and Other Comprehensive Income (OCI) after tax}			
6	Paid up Equity Share Capital	1627.38	1627.38	1627.38
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance			
	Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
	(For continuing and discontinued operations) -			
	Basic : (in Rs.)	0.13	0.57	0.24
	Diluted: (in Rs.)	0.13	0.57	0.24

NOTES: The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarter and half year ended September 30,2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and Half year ended September 30, 2021 is available on the website of the Company i.e. www.biofilgroup.net and on Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

For Biofil Chemicals and Pharmaceuticals Limited Chairman and Managing Director (DIN: 00028819)

Ramesh Shah

-1. 1st floor, Shah Arcade, Rani Sa Marg, Near Western Express Highway

Arcade, Rani Sati Marg, Near Westerr Express Highway, Malad (E), Mumbai -400 097, within 14 (Fourteen) working days of the date hereof, otherwise it sha be deemed that all such persons hav surrendered and abandoned all their claims, rights, interest and title of any and all nature in the Subject Property and are left with no claim, right, title or interest of any nature in the Subject Property. Dated this 13th day of November, 2021.

Public Notice

Take Notice that, Mr. Asif Abdul Mahaldar

and Mrs. Madina Asif Mahaldar are the owners of Flat No. 303, on the 03rd Floor

E-2 Wing, adm. about 900 Sq. Ft., (Supe Built-up) along with closed parking garage no. 4 having adm. 180 Sq. Ft. Built Up area, in the building known as "Kailash

Apartment" of the said Society known as "MOUNT KAILASH Co-operative Housing

Society Limited", all that piece or Parcel land bearing Cadastral Survey No. 2/23 lying & being situated at Village Tarded Division, situate at 293, Bellasis Road Mumbai Central, Mumbai- 400 008. (The "Subject Property"). The owners have lost/misplaced earlier chain Title Deeds o

the said property.
All persons, who found the Loss/misplaced documents of the said property and/or having any right, title, interest,

benefit, claim, or demand, of any nature in or to the Subject Property, or any part's thereof, by way of sale, exchange, gift, lease, tenancy, license, mortgage, charge, lien, trust, inheritance, bequest,

easement, possession, cultivation, occupation, maintenance, memorandum of understanding, development rights, agreement to sell or otherwise

howsoever, are required to make the same known in writing, together with documentary proof in support thereof, to the undersigned, at P.O. No. V. PATKE & CO. ADVOCATES, F-1, 1st floor, Shah

V. Patke & Co. - Advocates Malad (E), Mumbai - 400 097.



अतिशय लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १४-१५, खटाव बिल्डिंग, ४४ बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई (महा.)- ४०० ००१ **मुख्य कार्यालय :** प्लॉट क्र. ३६, झोन-१, महाराणा प्रताप नगर, भोपाळ, - ४६२०११, मध्यप्रदेश दू : ०२२ ६६६६ ६६१८, ०७५५ २५५८२८३ । फॅक्स: ०७५५ ४२२९ १९५ । वेबसाईट : www.atishay.com सीआयएन : एल७०१०१एमएच२०००पीएलसी१९२६१३

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरीता अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे विवरण

		संग	पलेल्या तिमाहीस	ाठी	संपलेल्या सह	ा महिन्यासाठी
अ. —	तपशील	३०-सप्टें-२१	३०-जून-२१	३०-सप्टें-२०	३०-सप्टें-२१	३०-सप्टें-२०
क्र.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४५७.८३	४००.६३	६९७.३०	८५८.४६	१,३३६.२६
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	२२.६८	(४८.९७)	१२२.४५	(२६.२९)	२०७.०८
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	२२.६८	(४८.९७)	१२२.४५	(२६.२९)	२०७.०८
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	२३.०६	(१७.६४)	85.55	(२०.७३)	१४६.८९
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	२४.६६	(४२.१८)	८७.४०	(१७.५२)	१४४.०१
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रति समभाग)	१,०९८.१३	१,०९८.१३	१,०९८.१३	१,०९८.१३	१,०९८.१३
O	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शविल्या प्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	प्र. ना.	प्र. ना.	प्र. ना.	प्र. ना.	प्र. ना.
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/-च्या) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनांसाठी)					
	१. मूलभूत	0.78	(0.80)	٥.८१	(0.88)	१.३४
	२. सौम्यिकृत	0.78	(0.80)	٥.८٩	(0.88)	१.३४

एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही आणि वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही आणि वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे तपशीलवार विवरण कंपनीची वेबसाईट www.atishay.com आणि स्टॉक एक्स्चेंजेसची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

> अतिशय लिमिटेडच्या संचालक मंडळासाठी आणि वतीने सही / -

अखिलेश जैन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ठिकाण: भोपाळ दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२१ डीआयएन क्र. ०००३९९२७



कैरा कॅन कंपनी लिमिटेड

सीआयएन : एल२८१२९एमएच१९६२पीएलसी०१२२८९ **नोंद. कार्यालय :** आयन हाऊस, डॉ. ई. मोझेस रोड, महालक्ष्मी, मुंबई ४०० ०९९, भारत द्रध्वनी : ६६६० ८७११/ १३/ १४ फॅक्सः ९१-०२२ ६६६३ ५४०१ डमेल : info@kairacan.com वेबसाईट : www.kairacan.co

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ.	तपशिल		संपलेली तिमाही		संपलेले	संपलेले वर्ष	
क्र.		३० सप्टे., २१	३० जून, २१	३० सप्टे.,२०	३० सप्टे.,२१	३० सप्टे.,२०	३० मार्च, २१
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षि)
१	एकूण उत्पन्न	६,५६५.५४	५,१५९.८९	४,५८९.०७	११,७२५.४३	८,५४८.०९	१६,९२१.७५
?	कालावधीसाठी निव्वळ नफा (कर,						
	अपवादात्मक बार्बीपूर्वी)	४९१.१८	४२४.१८	२४४.७५	९१५.३६	३९६.१२	৬৬८.०१
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा						
	(अपवादात्मक बाबीनंतर)	४९१.१८	४२४.१८	२४४.७५	९१५.३६	३९६.१२	७७८.०१
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा						
	(अपवादात्मक बाबींनंतर)	३२५.६८	३१५.६८	२१०.९४	६४१.३६	३१४.१२	५९१.०७
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक						
	उत्पन्न (कालावधीसाठी नफा (करोत्तर)						
	आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न						
	(करोत्तर) धरून)	३२४.८१	३१४.००	२०९.६५	६३८.८१	३१३.३८	५७५.४९
Ę	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी						
	मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	९२.२१	९२.२१	९२.२१	९२.२१	९२.२१	९२.२१
O	मुलभूत आणि सौम्यिकृत प्रति समभाग						
	प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अंतरिम						
	कालावधीसाठी अवार्षिक)						
	- मुलभूत (रु. मध्ये)	३५.३२	३४.२३	२२.८८	६९.५५	३४.०६	६४.१०
i	- सौम्यिकृत (रु. मध्ये)	३५.३२	३४.२३	२२.८८	६९.५५	३४.०६	६४.१०

- सेबी (लिस्टिंग ॲन्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करण्यात आल्याप्रमाणे तिमाही आणि वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलांचा उतारा वर देण्यात आला आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांच संपूर्ण विवरण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ (URL : www.bseindia.com/corporates) आणि कंपनीचे संकेतस्थळ (URL DownloadKairaCan.aspx? FileType=Financial) येथे उपलब्ध आहे.
- ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीच्या दरम्यान कोणत्याही अपवादात्मक आणि अनन्यसाधारण बाबी नाहीत

संचालक मंडळाकरिता आणि वतीने सही/ ए. बी. कुलकर्णी

दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२१

डीआयएन क्र. ०१६०५८८६

PMC BANK

पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड रिकव्हरी सेल: कार्यालय क्र. ४ आणि ५, ३ रा मजला, ड्रिम्स मॉल,

एल. बी. एस. मार्ग, भांडुप (प), मुंबई-७८

कब्जा सूचना ज्याआर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को–ऑपरेटिव्ह बँक लि. च्या प्राधिकृत अधिकारी या नात्याने दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सदर ॲक्टच्या कलम १३ (२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये संदर्भित कर्जदार, गहाणदार, हमीदांराच्या प्रत्येकी तारखेस ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना निर्गमित करून प्रत्येक खात्यासमोरील रकमेची परतफेड करण्यास सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगण्यात आले होते.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये प्रा वापर करून प्रत्येक खात्यासमोरील नमुद तारखेस घेतला.

विशेषत: कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **पंजाब अँण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या** रक्कम आणि कर्ज कराराप्रमाणे त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील तारण मत्ता सोडविण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ उप–कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार/ गहाणदार/ भागीदार/ हमीदारांचे लक्ष वेधून घेतले

जात आहे.

अ. क्र.	सुविधेचा प्रकार	कजेदार/सह- कर्जदार/गहाणदार/ हमीदाराचे नाव	मागणी सूचनेची तारीख	मागणी सूचनेप्रमाणे थकबाकी रक्कम	कब्जा घेतल्याची तारीख	गहाण मिळकतीचे वर्णन
१	সहाण कर्ज ০६६३०११००००००२ উ. ४०,००,०००	सी. संध्या दशस्थ पाटील (कर्जदार/ ग्रहाणदार) श्री. दशस्थ रामचंद्र पाटील (सह-कर्जदार)	०७/०८/२०२१	रु. ४४,९२,७५४.५० (रुपये बीच्येचाळीस लाख व्याण्णव हजार सातशे चोपन्न आणि पैसे पन्नास मात्र)	०९/११/२०२१ (सांकेतिक)	१. सी. संघ्या दशरथ पाटील व श्री. दशरथ रामचंद्र पाटीलद्वारे मालकीचे फ्लॅट क्र.१०५, डी विंग, श्ला मजला, आकर रेसिडेन्सी सी ॲन्ड डी सिएचएस लि., वाघबीळ नाका, गाव कावेसर, टीजेएसबी बँकेजवळ, घोडबंदर रोड, ठाणे-४००६१५, मोजमापीत ३६९ ची.फु. (चटई क्षेत्र). २. सी. संघ्या दशरथ पाटील व श्री. दशरथ रामचंद्र पाटीलद्वारे मालकीचे फलंट क्र.३०५, डी विंग, ३रा मजला, सर्वे क्र. १९९ हिसा क्र. ६, सर्वे क्र. १९३ हिस्सा क्र.५, गाव आकर रेसिडेन्सी सी ॲन्ड डी सिएचएस लि., वाघबीळ नाका, गाव कावेसर, टीजेएसबी बँकेजवळ, घोडबंदर रोड, ठाणे-४००६१५, मोजमापीत ३६९ ची.फु. (चटई क्षेत्र).
2	महाण कर्ज ०६६३०११००००००३ रु. ५०,००,०००.००	श्री. पिंटो दशरथ पाटील (कर्जदार/ गहाणदार) सौ. स्वाती पिंटो पाटील (सह-कर्जदार/ गहाणदार)	०७/०८/२०२१	रु. ५६,४८,०८५.९६ (रुपये छपन्न लाख अट्टेचाळीस हजार पंच्याएँमी आणि पैसे शह्याण्णव मात्र)	०९/११/२०२१ (सांकेतिक)	१. श्री. फिंटो दशरथ पाटील व सौ. स्वाती फिंटो पाटीलद्वारे मालकीचे फ्लेंट क्र.१०१, डी विंग, रला मजला. आकर रेसिडेन्सी सी अॅन्ड डी सीएचएस लि., वाघबीळ नाका, गाव कावेसर, टीजेएसबी बॅंकेजबळ, घोडबंदर रोड, ठाणे—४००६१५. मोजमापीत ३६९ ची.फु.(चटई क्षेत्र). श्री. फिंटो दशरथ पाटील व सौ. स्वाती फिंटो पाटीलद्वार मालकीचे फ्लेंट क्र.१०२, डी विंग, रला मजला. आकर रेसिडेन्सी सी ॲन्ड डी सीएचएस लि., वाघबीळ नाका, गाव कावेसर, टोजेएसबी बॅंकेजबळ, घोडबंदर रोड, ठाणे—४००६१५. मोजमापीत ३६९ ची.फु.(चटई क्षेत्र).
₹.	गृहकर्ज ०२१३३०८०००००१४ इ. १२,११,७३४.००	१) श्री. मनिष रामचंद्र गर्म (कर्जदार/ गहाणदार) २)श्री. मोहनिष रामचंद्र गर्ग (हमीदार)	२८/०१/२०२१	ह. १२,४५,१८४.५१ (रुपये बारा लाख पंचेचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी आणि पैसे एकावत्र मात्र) त्यासह आमच्या बँकेचे पुढील व्याज	१०/११/२०२१ (सांकेतिक)	श्री. मनिष रामचंद्र गर्म द्वारे मालकीचे फ्लॉट क्र. ००३, तळ मजला, सोनल अपार्टमेंट, सोनदीप सीएचएस लि., मनवेलपाडा रोड विरार, पूर्व ४०१३०३ मोजमापीत ४१.८२ चौ.मी. बिल्ट अप क्षेत्र.
	1					ਸਰੀ / _

जाहीर सूचना

यांचे भागीदार म्हणून शाहीन

गुलामरसूल भोरानिया यांनी मला

सदर जिमनीचे टायटल शोध

करण्यात सांगितले आहे. तरी सदर

जिमनीमध्ये इतर कोणत्याही इसमांचे

कुठल्याही प्रकारचे हक्क, अधिकार व

हितसंबंध असतील त्यांनी ही नोटीस

प्रसिद्धाझाल्यापासून १५ दिवसांचे

आ खालील पत्त्यावर लेखी

कागदोपत्री पुराव्यानिशी कळवावे

पत्ता - १०२, साई आनंद प्लाझा

हिमालया कॉम्प्लेक्सच्या जवळ,

मिरा-भाईदर रोड, मिरा रोड (पूर्व),

ॲड. प्रविण ह. पाटील

सही/-

ता. जि. ठाणे.

दिनांक : १३/११/२०२१

याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील हे नोटीसद्वो सर्व जनतेस नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हा मुंबई कळविण्यात येते की, गाव मौजे, शहरामधील सीटीएस क्र. १०२/ए२ येथील काशी, मिरा-भाईदर, ता. जि. ठाणे पवई, मुंबई, हिरानंदानी हॉस्पिटल मागे येथील तीन कार पार्किंग (बी१-१३/बी२-२७, बी३-येथील सर्व्हे नं. ३४, हिस्सा नं. २ अ ३७) च्यासह राज ग्रॅण्ड्युअर च्या विंग बी मधील क्षेत्र १५०० चौ. मीटर ही जिमन इऱ्या मजल्यावरील युनिट क्र. ३०५ (परिसर) करीता विक्री करार करण्यासाठी इच्छक आहेत. शाहीन गुलामरसूल भोरानिया यांच्या वरील सदर परिसर आणि पार्किंग करीता, जर मालकीची व सर्व्हे नं. ३३ हिस्सा नं. ३ ब क्षेत्र ६२०० चौ. मीटर ही जिमन मध्ये कोणताही दावा, आक्षेप, हक्क, नामाधिकार मे. स्टेटस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स

जाहीर सूचना

कोणत्याही व्यक्ती किंवा वयक्तीक यांना वरील सदर हितसंबंध इ. असल्यास तशा व्यक्ती किंवा वयक्तीक यांनी निम्नस्वाक्षरीकारांना पष्ट्यर्थ परक कागदोपत्री पराव्यासह या प्रसिद्धीपासन १० दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, त्यानंतर माझे अशील सदर सूचनेची तारखेनंतर कोणत्याही दावा, जर असल्यास, प्राप्त झाल्यास त्याची न विचार करता वरील नमूद परिसराचे विक्रीची प्रक्रिया पूर्ण करेल. दिनांक १३ नोव्हेंबर, २०२१. नरेंद्र आर. सिंग

वकील उच्च न्यायालय दुकान क्र. ६८, पवई प्लाझा हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई-४०००७६

जाहीर सूचना

याद्वारे सुचित करण्यात येते की, श्री आनंद जलानी (सदनिका क्रमांक २४०१ चे मालक) हे पुढील प्रमाणे नमूद केलेल्या निवासी मालमत्तेचे कब्जेदार आणि हक धारक सदनिका क्रमांक २४०१ आणि (१) श्री आनंद जलानी आणि (२) श्रीमती विजय जलानी (सदनिका क्रमांक २४०२ चे मालक) हे पढ़ील प्रमाणे नमुद केलेल्या निवासी मालमत्तेचे कब्जेदार आणि हक धारक सदनिका क्रमांक २४०२ आहेत. सदनिका क्रमांक २४०१ यांचे मालक आणि सदनिका क्रमांक २४०२ यांचे मालक यांनी पुढीलप्रमाणे नमूद केलेल्या मालमत्ता सदनिका क्रमांक २४०१ आणि सदनिका क्रमांक २४०२ आणि त्यातील त्यांचे सर्व हक आणि हक संबंध, स्वारस्य आदी आमचे अशील यांना विक्री आणि हस्तांतरित करण्याचे मान्य केले आहे.

अशी कोणतीही व्यक्ती किंवा आस्थापना ज्यांचा पुढील प्रमाणे नमूद केलेल्या मालमत्ता सदनिका क्रमांक २४०१ आणि सदनिका क्रमांक २४०२ यांच्यामध्ये किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये विक्री, अदलाबदल, तारण, भेट, लिन, ट्रस्ट, लीज, ताबा, वारसा, इजमेंट, परवाना किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून दावा किंवा हक अगर हरकत असेल तर त्यांनी त्या संदर्भातील माहिती लेखी स्वरूपात आपल्या दाव्यांच्या किंवा हरकतीच्या पुष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतींसह निम्नस्वाक्षरीकार यांच्याकडे त्यांच्या खालील प्रमाणे नमूद केलेल्या पत्त्यावर, सदरील सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसात सादर करणे आवश्यक आहे, अन्यथा असे दावे असल्यास ते अधित्यजित समजण्यात येतील आणि सदनिका क्रमांक २४०१ यांचे मालक, आणि सदनिका क्रमांक २४०२ यांचे मालक आणि आमचे अशील यांच्यातील खालील प्रमाणे नमूद केलेल्या सदनिका क्रमांक २४०१ आणि सदनिका क्रमांक २४०२ यांच्या संदर्भातील व्यवहार पूर्ण करण्यात येईल.

परिशिष्ट (सदरील निवासी मालमत्तांचा

तपशील) निवासी प्रिमायसेस (१) सदनिका क्रमांक २४०१ क्षेत्र सुमारे १३६७ चौरस फूट रेरा चटई क्षेत्र, २४ वा मजला त्यास एक कार पार्किंग जागा कार पार्किंग क्रमांक ५४२ आणि ५४३ पोडियम ३ लेव्हल क्षेत्र सुमारे २७. ५० चौरस मीटर्स आणि २) सदनिका क्रमांक २४०२ क्षेत्र सुमारे १३६७ चौरस फुट रेरा चटई क्षेत्र, २४ वा मजला त्यास एक कार पार्किंग जागा कार पार्किंग क्रमांक ५४४ आणि ५४५ पोडियम ३ लेव्हल क्षेत्र सुमारे २७. ५० चौरस मीटर्स, टॉवर ए, इस्कायर बिल्डिंग, सीटीएस क्रमांक ५९०/ ए / ए १. मौजे पहाडी गोरेगाव, पूर्व, तालुका बोरिवली, पश्चिम द्रुतगती महामार्ग समोर, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३ स्थानिक हद्द पी / एस वॉर्ड, बृहन्मुंबई महानगरपालिका, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई दिनांक १३ नोव्हेंबर २०२१

(कुणाल एस जैन) ऍडव्होकेट, उच्च न्यायालय प्लॉट क्रमांक ५६९, नीना विहार को ऑपरेटिव्ह हाऊसिंग मोसायटी लिमिटेड, युनिट क्रमांक ५, १ ला मजला, ५ वा रस्ता, खार (पश्चिम),

Particulars

RELIANCE CAPITAL

Extract from the Consolidated Unaudited Financial Results of Reliance Capital Limited for the guarter and half year ended September 30, 2021

(₹ in crore, except per share data

Quarter Half-year Quarter No. ended ended ended 30-Sep-21 30-Sep-21 30-Sep-20 Unaudited Unaudited Unaudited Total Income from Operations 6 001 10 449 4 929 Net Profit / (Loss) for the period (1 115) (2 063) (2534)before Tax, Excéptional and / or Extraordinary Item) Net Profit / (Loss) for the period (1 156) (2 162) (2 577) (after Tax, Exceptional and / or Extraordinary Item) [owners equity] Total Comprehensive Income for the (1 143) (2 139) (2 671) period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Incomé (after tax) owners equity}] 5. Equity Share Capital 253 253 253 6. Other Equity (13 929) (13 929) (5 967) Earnings Per Share (Basic & Diluted (Face Value of ₹ 10/- each)) (not annualised) (45.99)(86.09)(102.65)(i) Basic (₹) (ii) Diluted (₹) (45.99)(86.09)(102.65)

Extract from the Standalone Unaudited Financial Results of Reliance Capital Limited for the quarter and half year ended September 30, 2021. (₹ in crore

Particulars Quarter Half-vear Quarter No ended ended ended 30-Sep-21 30-Sep-21 30-Sep-20 Unaudited | Unaudited | Unaudited Total Income 274 (2 475) Profit / (Loss) before tax (253)(586)3. Profit / (Loss) after tax (253) (586) (2475)

The above is an extract of the detailed format of the quarter and half year ended Financial Results filed with the Stock Exchange(s) on November 12, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Company's website i.e.www.reliancecapital.co.in and on the website of the Stock Exchange(s) i.e.www.bseindia.com and www.nseindia.com

November 12 2021 **Reliance Capital Limited**

प्राधिकृत अधिकारी

पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को ऑप. बँक लि

CIN: L65910MH1986PLC165645

Regd. Office: Karnala Mills Compound, Trade World, B Wing, 7th Floor S. B. Marg, Mumbai 400 013, Tel.: +91 22 4158 4000, Fax: +91 22 2490 5125 E-mail: rcl.investor@relianceada.com, Website: www.reliancecapital.co.in

FUTURE CONSUMER LIMITED

Regd. Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari Vikhroli Link Road, Jogeshwari (E), Mumbai - 400 060.

Tel. No.: +91 22 4055 2200 | Fax. No.: +91 22 4055 2201 Email: investor.care@futureconsumer.in | Website: www.futureconsu

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2021

(No.iii lakiis except per siid						
	For the Quarter ended	For the Quarter ended	For the Six Months ended			
Particulars	September 30, 2021	September 30, 2020	September 30, 2021			
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)			
Total income from operations (net)	45,000.13	23,887.65	75,550.81			
Net (Loss) for the period (before tax and Exceptional items)	(2,529.27)	(11,816.19)	(5,672.52)			
Net (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(2,529.27)	(15,374.99)	(5,672.52)			
Net (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(2,546.29)	(14,683.75)	(5,701.21)			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the						
period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2,543.18)	(14,665.72)	(5,707.95)			
Equity Share Capital	118,415.29	114,459.41	118,415.29			
Earnings Per Share (of Rs.6/- each) for continuing operations after exceptional item						
Basic (in Rs.)	(0.13)	(0.77)	(0.29)			
Diluted (in Rs.)	(0.13)	(0.77)	(0.29)			
Earnings Per Share (of Rs.6/-each) for continuing operations before exceptional item						
Basic (in Rs.)	(0.13)	(0.58)	(0.29)			
Diluted (in Rs.)	(0.13)	(0.58)	(0.29)			
Key Standalone financial information of the Holding Company			(Rs. in lakhs)			

(Rs. in lakhs For the For the Six Quarter ended Quarter ende Months ender 30, 2020 Septembe 30, 2021 30, 2021 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Revenue from operations 31,777,77 7.540.79 49.311.73 Profit / (Loss) before Tax (646.68)(11,762.76)(646.72) (11,051.35) (1.910.58)

Notes:

Qualification in Auditor's Review Report

Due to non-availability of financial results, the impact of financial results of two joint ventures for the period July 01, 2021 to September 30, 2021 has not been considered while preparing the consolidated financial results of the Group for the period ended September 30, 2021. The carrying value of the Group's exposure (including investments, loans and other assets) in the aforesaid joint ventures is Rs. 6,348.20 lakhs. However, the financial results of these two joint ventures is not expected to have a material impact on the consolidated financial results for the period ended September 30, 2021.

The above is an extract of the detailed format of Quarter and Six Months ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Six Months Financial Results are available on the Stock Exchange websites - www.bseindia.com and www.nseindia.com and or the Company's website - www.futureconsumer.in

For Future Consumer Limited Ashni Biyani Managing Director

Date : November 12, 2021

IRONWOOD EDUCATION LIMITED

(Formerly known as GREYCELLS EDUCATION LIMITED) Regd. Office: 402, 4th Floor, Avionne Sea View Pre Co-op Society Ltd., S.V. Road, Vile Parle - West, Mumbai - 400 056

CIN NO: L65910MH1983PLC030838 Website: www.greycellsltd.com Email ID:companysecretary@greycellsltd.com Contact No.022-62390009 **UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS**

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021

l	₹.In lakhs, except share and per share data, unless otherwise stated								
			Quarter End	led	Half Yea	Year Ended			
Sr.		30th Sept,	30th June,	30th Sept,	30th Sept,	30th Sept,	31st March,		
No.	Particulars	2021	2021	2020	2021	2020	2021		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Revenue from operations	18.57	84.91	9.91	103.47	125.31	263.07		
2	Profit/(loss) before share of profit/(loss) of joint								
	ventures, exceptional item and tax	(90.31)	(11.64)	(93.56)	(101.98)	(112.49)	(198.26)		
3	Profit/(Loss) before share of profit/loss of joint								
	ventures and tax	(90.31)	(11.64)	(93.56)	(101.98)	(112.49)	(198.26)		
4	Net Profit / (Loss) for the period	(92.16)	(13.99)	(96.47)	(106.17)	(115.42)	(201.91)		
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period	(91.15)	(13.46)	(102.23)	(104.63)	(121.96)	(199.72)		
6	Paid-up Equity Capital								
l	(Face Value of Rs.10/- per share)	790.77	790.77	790.77	790.77	790.77	790.77		
7	Reserve Excluding Revaluation Reserve	-	-	-	707.24	886.56	813.63		
8	Earning Per Share (of Rs.10/- each) (not annualized)								
	(1) Basic	(1.17)	(0.18)	(1.22)	(1.34)	(1.46)	(2.55)		
l	(2) Diluted	(1.17)	(0.18)	(1.22)	(1.34)	(1.46)	(2.55)		

Place: Mumbai

Date: 12th November, 2021

The above financial results were reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at its meeting held on 12th November, 2021. The statuory auditors have carried out the limited review of the results.

These financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules 2015, (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013. The date of transition to Ind AS is 1st April, 2016. These results have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read

Brief of Standalone Financial Results for the quarter ended 30th September, 2021

	Q	uarter Ende	d	Half Year	Year Ended	
Particulars	30th Sept, 2021	30th June, 2021	30th Sept, 2020	30th Sept, 2021	30th Sept, 2020	31st March, 2021
			Unaudited			Audited
Revenue from Operations	4.22	17.34	2.81	21.56	51.03	83.17
Profit/(Loss) before tax	(52.70)	(18.52)	(39.15)	(71.21)	(63.40)	(127.84)
Profit/(Loss) after tax	(52.43)	(18.25)	(39.16)	(70.67)	(63.43)	(131.17)
Total Comprehensive Income/(Loss)	(52.67)	(18.49)	(38.97)	(71.15)	(63.05)	(120.55)

The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Result for the guarter and half year ended 30th September, 2021 filed with the Stock Exchange under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the standalone and consolidated Financial Result for the quarter and half year ended 30th September

 $2021\,are\,available\,on\,the\,website\,of\,the\,company\,www.greycellsltd.com\,and\,on\,the\,stock\,exchange\,website\,www.bseindia.com.$ For and on behalf of the Board Sd/-Bela Desai

Director - DIN: 00917442

मोबा : ९८९२९९०२९४

△IL Private Equity

आयएल ॲण्ड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड

न, वांद्रे (पूर्व), मुंबई–४०० ०५१. सीआयएन : एल६५९९९एमएच१९८६पीएलसी१४७९८१, वेबसाईट : www.iimlindia.com, दूर. : ०२२–२६५३३३३३, फॅक्स : ०२२–२६५३३०५६, ई–मेल : investor.relations@ilfsindia.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

						(રુ. ભાવ્યાત)
तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेल्या अर्ध वर्ष	संपलेल्या अर्ध वर्ष	संपलेले वर्ष
	३०.०९.२०२१ (अलेखापरिक्षित)	३०.०६.२०२१ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०२१ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०२१ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०२० (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१,२८०.९४	८८४.४२	१,६०४.२६	२,१६५.३६	२,८६७.२१	५,८६२.४९
वर्षासाठी निव्वळ नफा (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	२१९.४५	৩৩.१১	२९५.१७	३०१.२२	५६८.०३	९८९.४३
वर्षासाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक बाबींनंतर)	२१९.४५	৩৩.१১	२९५.१७	३०१.२२	५६८.०३	९८९.४३
वर्षासाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीनंतर)	१२४.१२	७.३४	२००.०६	१३१.४६	४१२.२५	९६१.५४
वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१०५.७५	१११.३७	१९.१२	२१७.१२	२४७.३८	७९१.१९
समभाग भांडवल	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५

(०.०१)

0.0₹

०.०१

०.१०

0.24

१४.६८९.९५

इतर समभाग टिपा:

मूलभूत आणि सौम्यिकृत

प्रित समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी)

तुलनात्मक कालावधीसह ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी आयएल अँड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड (''होल्डिंग कंपनी''), तिच्या (१) उपकंपन्या (होल्डिंग कंपनी आणि तिच्या उपकंपन्या एकत्रितपणे ''ग्रुप'' आहेत) आणि संयुक्तपणे नियंत्रित मंडळे यांचे वरील एकत्रित वित्तीय निष्कर्ष सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत १३ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकीत केले आणि

0.08

निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए), भारत सरकारने त्यांच्या दिनांक १ ऑक्टोबर, २०१८ च्या पत्राद्वारे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २१२ (१) आयएल ॲण्ड एफएस आणि तिच्या उपकंपन्या (कंपनी धरून) विरुद्ध सिरीयस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस (एसएफआयओ) कडून तपास सुरू केला आहे. त्यांच्या तपासाचा एक भाग म्हणून एसएफआयओ आणि एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी)ला ग्रुपकडून सातत्याने माहिती हवी असते ज्याचे ग्रुपने पालन केले आहे. तपास कार्य चालु आहे व ग्रुप तपास यंत्रणांशी पूर्ण सहकार्य करत आहे. ३ डिसेंबर, २०१८ रोजी एमसीए ने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) च्या निर्देशांवरून आयएल ॲण्ड एफएसच्या विविध ग्रूप) कंपन्यांना १ ऑक्टोबर, २०१८ रोजी त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत उत्तरवादी म्हणून खटल्यात सामील केले आहे (ज्यामध्ये कंपनी समाविष्ट आहेत). पुढे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३०(१) अंतर्गत एमसीएच्या अन्य याचिकेच्या आधारे, एनसीएलटीने १ जानेवारी, २०१९ रोजी आयएल अँड एफएस (अंतिम होल्डिंग कंपनी) ''आयएफआयएन'' आणि आयएल अँड एफएस ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड (''आयटीएनएल'' उपकंपनी) च्या मागील आर्थिक वर्षे २०१२–१३ ते आर्थिक वर्ष २०१७–१८ पर्यंतच्या लेखा पुस्तकांना पुन्हा उघडण्याचे आदेश दिले. ग्रुपला जेव्हा सध्याच्या समज्तीप्रमाणे, वरील बाबींचा वित्तीय निष्कर्षांवर मोठा परिणाम होईल असे वाटत नसले तरी, वरील घडामोडीचे जे काही परिणाम होतील ते केवळ उपरोक्त प्रकरण निकाली निघेल तेव्हाच समजेल आणि म्हणून ह्या टप्प्यावर ते ठरविता येत नाही.

सध्याच्या निधीचा एक मोठा हिस्सा ग्रुपकडून सांभाळला/सल्ला दिला जाणारा/ची मुदत संपुष्टात आला आहे. इतर निधी समुहाकडून सांभाळला/सङ्घा दिला जाणारा ची मुदत लवकर संपणार आहे, ज्यामुळे त्यानंतर कंपनीच्या शुल्क महसुलात लक्षणीय घट होणार आहे. व्यवस्थापनाची अपेक्षा आहे की, ३० सप्टेंबर, २०२१ रोजीस ग्रुपने धारण केलेल्या तरल मालमत्तांसह समुहाच्या भविष्यातील प्राप्ती समुहाची सांभाळला/सङ्घा दिला जाणाऱ्या सध्याची आणि पुढील १२ महिन्यांत उद्भवणारी भविष्यातील दायित्वे निभावण्यास पुरेशी ठरेल. दरम्यान, आयएल अँड एफएस संचालक मंडळ आयएल अँड एफएस ग्रुपच्या हितसंबंधीसाठी मूल्य राखून ठेवणे शक्य व्हावे म्हणून एका निराकरण योजनेवर काम करत आहे. इतर गोर्प्टींसह निराकरण योजनेमध्ये आयएल अँड एफएसच्या मालकीच्या मत्ता/व्यवसाय/कंपन्यांची विक्री अंतर्भृत आहे. आणि ह्या बाबतीत, आयएल अँड एफएस संचालक मंडळाने २१ डिसेंबर, २०१८ आणि २७ सप्टेंबर, २०१९ रोजी होल्डिंग कंपनी मधील तिच्या संपूर्ण हिश्श्याच्या विक्रीकरिता एक सार्वजनिक स्वारस्याची अभिव्यक्ती (ईओआय) निमंत्रित केली आहे. त्यानुसार, अशी हिस्सा विक्री पूर्ण होणे प्रलंबित असेपर्यंत नवे निधी उभारण्याच्या ग्रुपच्या योजनेला स्थगित ठेवले आहे. पुढे, महामारीच्या उद्रेकामुळे विक्री प्रक्रियेच्या वेळापत्रकात विलंब झाला आणि जरी हिस्सा विक्री बाबत मोठी साशंकता आहे तरी व्यवस्थापनाला विश्वास आहे की, हे वित्तीय निष्कर्ष बनवण्यासाठी वापरलेली कार्यरत संस्था

म्हणूनची गृहितके योग्यच आहेत. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजस् कडे सादर संपलेले वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजस् च्या वेबसाईट http://www.nseindia.com आणि http://www.bseindia.com येथे उपलब्ध आहे. सद्र कंपनीच्या वेबसाईट http://www.iimlindia.com/financials.aspx येथे सुध्दा उपलब्ध

अलिप्त वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे (4)

मुंबई, १२ नोव्हेंबर, २०२१

(रु. लाखात)

संपलेल्या अर्ध वर्ष संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेल्या अर्ध वर्ष संपलेले वर्ष संपलेली तिमाही 30.09.7079 30.08.2028 30.09.7079 30.09.7079 30.09.7070 39.03.7079 (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) १ एकूण उत्पन्न २९०.२४ १२२.६८ १६७.५६ २०३.१३ 430.82 १,४०४.७८ कर पूर्व नफा (७८.०५) (१३०.४६) (१३९.५०) (२०८.५०) (१७३.७०) (४४१.५२) करोत्तर नफा (९४.२२) (१२०.७०) (१३३.१२) (२१४.९२) (१५९.३९) (२८०.७९) संचालक मंडळाच्या आदेशावरून

चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर

मुंबई - ४०० ०५२

स्वाक्षरी /-